

पुस्तकाचे नाव - अभिज्ञानशाकुंतलनाटक

लेखकाचे नाव - कालिदास

अनुवादक - घोसाळकर विनायकराव गोपाळराव, मुंबई

प्रकाशक - दुमाळे नारो कृष्ण, गणपत कृष्णाजी छापखाना, मुंबई

प्रकाशन वर्ष - १९६९


किंमत - उपलब्ध नाही.

पृष्ठसंख्या - २६५

सारांश -

पुस्तकाच्या सुरुवातीला कविकुलगुरु कालिदासांच्या श्रेष्ठ प्रतिभेचे वर्णन करणारे श्लोक आहेत. त्यानंतर त्यांच्या शाकुंतल नाटक या साहित्यकृतीच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले आहे. अनुवादकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे मूळ संस्कृतात असलेल्या या अजोड कृतीची इंग्रजी भाषेतील विद्वानांनीही प्रशंसा व भाषांतर केले आहे. त्याचा मराठी भाषिक जनांनाही रसग्रहणार्थ उपयोग व्हावा या हेतूने हे भाषांतर केलेले आहे. मूळ ग्रंथ वाक्यपद्यात्मक आहे, त्याप्रमाणेच भाषांतरही वाक्यांचे वाक्यरूपात आहे. मात्र श्लोकांचे भाषांतर आर्या, ओव्या, अभंग, साक्या, दिंड्या, गीते, पदे अशा वैविध्यपूर्ण काव्यप्रकारांद्वारे केलेले आहे. अनुक्रमणिकेनुसार नाटकाचे - दुष्यंत शकुंतला भेट, विवाह, विरह, शकुंतलेचा अस्वीकार, दुष्यंतचा पश्चात्ताप, पुर्नभेट अशाक्रमाने - सात अंक आहेत.

शीर्षकपानाची प्रतिकृती



कालिदासकृत

अभिज्ञानशाकुंतलनाटक.

१०५

विभागाध्यक्ष
९०५
६/११/१९६९

समांकी.

७०००

संस्कृत मूल पंथ प्राकृत भाषांतरसाहित

चित्रयुक्त,

विनायकराव गोपाळराव घोसाळकर

सार्नी

छापवून मसिद्ध केला.

सन १९६७ चे २५ वे कायद्याप्रमाणे नोंदविला आहे.

मुम्बई,

सन १९६९.